ect of which dividend use not be en paid of claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually the concerned shareholder(s) whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account under the said Rules for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholder(s) and shares due for transfer to IEPF Suspense Account on its website at <a href="https://www.anulopharma.com">www.anulopharma.com</a>. Shareholder is requested to refer to the weblink <a href="https://www.anulopharma.com">https://www.anulopharma.com</a> to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF Suspense Account.

Shareholder may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority / Suspense Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the

n case the Company does not receive any communication from the concerned shareholders by December 27, 2023 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Suspense Account by the due date as per procedure in the rules.

In case the shareholder(s) have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at Bigshare Services Private Limited,
Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Phone: +91-22-6263 8200; Fax: +91-22-6263 8299; Email - investor@bigshareonline.com.

For Anuh Pharma Limited

Date: 7th November, 2023 Place: Mumbai

**Hemant Auti** Company Secretary & Compliance Officer

BLUE HORIZON INVESTMENTS LIMITED
CORPORATE IDENTITY NO. L99999MH1974PLC127031
Regd. Office: Ballarpur Paper Mills, P.O. Ballarpur – 442901, Dist. Chandra,
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023 Rs. In Lakhs

S. No.	SKUNG   brees	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
11	PART-1			1-19		
1	Total Income from Operations	1.91	1.91	1.91	1.91	7.65
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	0.77	0.50	0.76	0.30	3.38
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	0.77	0.50	0.76	0.30	3.38
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/er- Extraordinary items#)	0.77	0.50	0.76	0.30	3.38
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	0.77	0.50	0.76	0.30	-14.52
6	Equity Share Capital	5.01	5.01	5.01	5.01	5.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year					281.63
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)		T nu má naiseall	similar obsess	y to Com District.	nen risati kratij sit
	1. Basic:	1.00	2.55	1.52	0.60	-28.98
6.0	2. Diluted:	1.00	2.55	1.52	0.60	-28.98

Dated: 08.11.2023

The above Financial Results for the quarter ended September 30, 2023 have been prepared as per Ind AS rules and reviewed and recommended by the Audit committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on November 08, 2023 and the Statutory Auditors of the Company have provided Audit Report for the detailed Audited Financial Results. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the stock Exchanges) and the Eitied entity (wawshib) or pin.

stock Exchange(s) and the listed entity. (www.bhil.co.in).

For Blue Horizon Investments Ltd.

Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period and Exceptional items)

Net Profit / (Loss) for the period

(after Exceptional items)

Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items)

Total Comprehensive Income for [Comprising Profit / (Loss) for th tax) and Other Comprehensive Inco

Equity Share Capital

Reserves (excluding Revaluation

Earnings Per Share (of ₹10/- ea 1. Basic (Rs.) 2. Diluted (Rs.)

Note

The above is an extract of the detailed the Stock Exchange under Regulation Regulations, 2015. The detailed Finan and approved by the Board of Director full format of the Statement of Unau (www.vanicommercials.com) and on

The Limited Review, as required und Requirements) Regulations, 2015 has on the above 'Results and Notes' for needs to be explained.

Date: 8th November, 2023 Place: New Delhi

**Extract** of

Part

**Total income** Net Profit (before Tax,

Net Profit before tax (aft

Net Profit after tax (after

Total Comprehensive Inc. tax and Other Compreh

Paid up Equity Share Cap

Reserves (excluding Rev in the Balance Sheet of

Earnings Per Share (of Rs a) Basic

b) Diluted

The above Financia at their meeting hel Note: The above is 33 of the SEBI (Listi are available on the

Date: 07/11/2023 Place: Hyderabad

## टप्प्यात १७०० कोटींचा अग्रिम पीक विमा

पीक विमा कंपन्यांनी त ३५ लाख ८ हजार १ हजार ७०० कोटी ७३ पीक विमा अग्रिम वितरण मंजुरी दिली आहे. बहुतांश दिवाळी पूर्वीच पीक ा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या त जमा होणार असल्याचे कृषी धनंजय मुंडे यांनी सांगितले.

are Relian netop 10

Thillion)and

रक्कम लाभार्थी तकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यांत हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहें. अंतरिम नुकसान

भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रिम पीक क्रिमा

द्रेण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या,

त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे.

्(तथा वृत्तसेवा)

Paper en utul	रा	जश्र	ो डे	बुध बीकरती स्टीटरी		Date :
Prize T LA	KH		A-	5150	2/	
Print 100	00/-			5150	2/	
<sup>2™</sup> ,10,0	00/-	9472 9391	10896	11477	21099 87855	23520 98046
0833 3860	4098 4	163 67 250	3 7547		028 918	7 973
0587 3278	4185 4	356 449	3 4734	8117	306 966	3 9738
8163 (674 1579 646 (688 158)	2億 236 236 236 236 236 236 236 236 236 236	90 (9) 96 (9)	454 BIT	7045 75H 7377 7703	799 (13) 760 (53)	854 980 865 983
(3) (M) (M) (M) (M) (M)	海海湖	128 3% 328 481	部 総	1位 7倍 1桶 7712	8114 8515 8175 8800	9216 9819
000 UPS 1952 1843 1379 2824	四海	130 AGA 1312 AGA	417 (66) 546 (62)	侧侧	824 87Q 881 883	類
	(本) 開	34 97	NN (81)	755	100 mm	

10,000		0991
<b> 2,000</b>	2	993
<b>500</b>	0275	3211
200	1542 2059 2	109 6538 825
51		ON TO ALL SERIES;
0099 1102 2 0176 1112 2	233 3174 4176 5105 262 5169 4269 5166	5053 6851 7825 81
0167 1143	742 333 334 335	610S 6903 7976 919 6145 6967 8110 920
0257 1254 2 0262 1288 2 0452 1293 5	476 3337 4373 5243 519 3396 4327 5287	6174 6998 5127 924 6194 7054 8207 934
0516 1344 2 0521 1345 2	568 3479 4446 5343 605 3499 4447 5344	6217 7002 8251 936 6344 7181 8263 939
0415 1437 2 0617 1469 2	616 3575 4356 5369 671 3519 4556 5369	0200 7217 8292 939 0202 7235 8337 939
0728: 1516  2	679 3636 4703 5486	6279 7272 8396 946

T	-	110	000000	SHI	E. IA	1571159		3000	
	0		राजश	र हि	ग्वरे	स्ट	युध किसी	Oraw	Date
T Page	ted alter Age	e de la constante de la consta					शेटका	08-11	-2023
Attes	5 LAK	HS	57-	169	5	Cos. 5	00	16	95
And Prior t	10.00	10		192	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	918	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		
34	50	0	2	06:	**********		-	984	
40	20	were to				407			
Carry.			rize (						300
003 003 013 016 017 020 021 024 025 027 028 031 031 044 049 054 054 054	23 0687 50 0697 50 0747 33 0738 88 0800 9801 17 0803 17 0803 17 0803 18 190 20 1190 21 1194 21 1194 21 1194 21 1190 21 1194 21 1194	171 186 187 188 190 230 235 244 245 246 247 246 247 246 250 252 254 259 259 259 259 259 268 275 275 275 275 275 275 275 275 275 275	8 2915 9 2933 3 3050 0 3107 8 3194 4 3214 3 3214 1 3303 2 3340 9 3397 0 3442 4 3520 5 3559 9 3574 1 3583 1 3611 3710 3742 3759 3759	4143 4145 4203 4244 4255 4258 4258 4287 4388 4484 4582 4541 4548 4566 4566 4566 4621 4641	5020 5025 5068 5121 5311 5329 5354 5494 5450 5674 5725 5874 5882 5919 6032 6250 6365 6365 6373	6501 6551 6574 6666 6774 6783 6784 6825 6830 6875 7009 7093 7159 7156 7210 7211 7211 7218 7304 7304 7384	7544 7552 7570 7766 7773 7788 7815 7833 7912 7939 7946 8044 8064 8072 8121 8140 8156 8156 8192 8209 8251 8293	8429 8432 8447 8464 8504 8532 8552 8556 8522 8778 8778 8778 8925 9026 9036 9055 9057 9097 9018 9110	9210 9226 9232 9292 9296 9364 9370 9390 9472 9529 9605 9605 9611 9702 9710 9710 9741 9702 9800 9801

अली यांच्या भूमिकेचाही निषेध केला	Register your which	)राजश्री एवरेस	Z Draw Date: 08-11-2023
आहे. '२ नोव्हेंबरला महआने समितीवर	5 LAKHS	57-1695 S	500 1695 18
आपत्तीजनक प्रश्न विचारल्याचा आरोप			8984
केला होता. (वृत्तसंस्था)	511	Prize < 100/- COMM	07 4419 7566
<u>न्या. दिलीप भोसले</u>	0023 0687 1 0030 0697 1 0060 0747 1 0113 0753 1 0187 0758 1 0198 0800 1 0208 0801 2	718 2915 4143 5010 789 2933 4145 5025 823 3050 4203 5068 870 3107 4233 5121 888 3194 4244 5311 904 3214 4255 5329 330 3294 4355 5329	501 7544 8429 9210 551 7552 8432 9226 5574 7570 8447 9232 5774 7773 8504 9296 774 7773 8504 9296 783 7788 8532 9344
यांच्या अध्यक्षतेखाली	0217 0834 2 0247 0907 2 0253 0992 2 0276 1107 2 0312 1190 2	101 8303 4287 5448 802 9340 4335 5494 159 3397 4388 5650 10 3442 4412 5674 444 3520 4472 5725 56 3554 4884 5006	825 7833 8566 9390 830 7912 8568 9450 875 7939 8520 9472 8867 7946 8722 9529 009 7966 8769 9605
सल्लागार मंडळ	0323 1279 24 0372 1294 24 0444 1322 24 0491 1400 25 0526 1409 25 0540 1424 25	63 3559 4502 5874 779 3574 4541 5882 884 3583 4542 5919 01 3611 4558 5940 721 3632 4566 6032 74 35710 4548 4550	150 8064 8725 9613 159 8072 8961 9657 156 8121 9026 9671 210 8140 9036 9702 211 8156 9055 9710
<ul> <li>मुंबई, ८ नोव्हेंबर मराठा आरक्षणासंदर्भात</li> </ul>	0544   548   19 0544   545   19 0545   1556   20 0567   1564   20 0560   1233   20	46 97 46 1 6 97 7 6 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9	

No.	*			80			. 471		
						620			
Std Febre -	50	0	4	13	4		4:	201	
45h Priss i	20	0 2	028	282	21 2	894	31	4 9	129
THE REAL PROPERTY.				100					
0005	0813	11944	3071	3894	5056 5082	6026	6885	8014	901
0134 0135 0139	0846	2000		3980 4038	5090	6062	6950 7000	8054	9091
0177	0874	2158	3144	4107	5150 5183	6071	7001	8112	9174
0206	1006	2213 2254	3167	4296	5239	6135	7167	0129	9233
0248 0261	1126	2474 2474 2474	3315 3325 3419	4315 4385 4424	5275 5203	6184	7182	8378	9350
0305	1147	2502	3445	4426	5562	6202	7225 7343	8397	9411
0324	1413	2536	3479	4487	5518 5538	6253	7283	8486	9469
0424	1552	2645 7695	3493 3498	4595 4672 4676	5619	6276	7382 7405 7410	8578 8631	9512 9539
0445	1568 1630	2713	3578 3586	4697 4708	5679 8710 3724	6300 6316 6341	7494 7509	8642 8642	9548
0479	1706	2770	3589	4713	5015	6388	7563	8754 8766	9626
0643	1727 1739	2834	3665	4885	5872 5872	8505	7653	8803	9763
0694	1742	2920	3720 3728	4897 4931	5905	6590	7709	8878 8890	9844 9843
0238	1893	3009	3738	4969	5930	6566	7860	8920	9910

ण्याची शिफारस असलेल्या हीरानंदानीला लोकसभा संकेतस्थळाचा आपला लॉगईन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याची बाब स्वीकारली होती. दरम्यान, समितीने खासदार दानिः

Paggra vs	PR शरीदरी		8328	08-11-2023
	Fox			
50 . 5 I	AKHS	57-1695	500	1605
				1000
25 1C	1000	100000000000000000000000000000000000000	5918	
3M Pribe f	500	2062	8	984
	and the same			
Pile t	200	0999 1349	2407 44	19 7566
		h Prize < 100/-		
0023	1 2687	718 2915 4143 5 789 2933 4145 5	010 6501 754	4 8429 9210
0030	3697 3	789 : 2933 : 4145 : 5	025   6551   755	2 8432 9226

ध्यळ : गुरुग्रांम

दिनांक : ०८/११/२०२३

	. पजीकृत कार्यालय बलारपूर पेपर ३० सप्टेंबर २०२३	मिल, पो.ऑ. ब त्ला संपलेल्या गार्थिक परिणा	तिमाहीकरिता	२०१ जिल्हा । अलेखापरीरि	वंद्रपूर (महारा भरा	
अनु क्र.	Accession of the last of the l	संपलेली तिमाही ३०/०९/२०२३	संपलेली तिमाही	- संपलेलं वर्ष ३०/०९/२०२२ (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही ३०/०६/२०२२ (अलेखापीकित)	रु. लाखात संपलेलं वर्ष ३१/०३/२०२३ (लेलापरीक्षित)
	भाग १	100				
9	ऑपरेशनपासून एकूण उत्पन्न	9.99	9.89	9.89	9.89	6.54
2	शुद्ध नफा/(तोटा) कालावधीकरिता (करापूर्वी अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण साहित्य)	0,1919	0,40	0.08	0,30	2,0,36
3	शुद्ध नफा/ (तोटा) करापूर्वीच्या कालावधीकरिता (करानंतर अपवादात्मक आणि/किंवा स्वतः विसक्षण साहित्य)	0.00	0,40	0.68	0.30	0.36
R	शुद्ध नफा/ (तोटा) करानंतरच्या कालावधीकरिता (करानंतर अपवादात्मक आफि/किंवा स्वतः विलक्षण साहित्य)	0.00	0,40	0.05	0,30	0.36
	कालावधीकरिता एकुण व्यापक उत्पन्न व्यापक नफा/ (सोटा) करानंतरच्या कालावधीकरिता आणि ईतर व्यापक उत्पन्न (करानंतर)	୦ ଖଧ	0,40	0.98	0.30	~9,8.42
Ę	साधारण भागमांडवल	4.09	4.09	4.09	4.09	4.09
-	राखीव निधी पुनर्गृत्यांकन आरक्षित वगळता (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबवात वर्शविल्याप्रमाणे )					229,63
6	प्रति भाग मिळकत (प्रति रु.१०/-) (चालू आणि बंद ऑपरेशन्सकरिता)					
	१. मूलभूत	9.00	2.44	9,42	0, 60	-26.96
	२. 'डायलुटेस	9,00	2.44	9.42	0,80-	-36,96

ब्ल्यू होरायञ्चल इल्व्हेस्टमॅंट लिकिटेड कार्पोरेट आयडेटीटी कमांक : एत ९१९९६ एमएव १९७४ पीएलसी १२७०३१ पंजीकृत कार्यात्य बहारपूर पेपर मिल, पो.ऑ. बहारपूर ४४२९०१ जिल्हा चंद्रपूर (मह

30 सार्टेंबर 2023 रोजी तिमाही संपलेल्या वरील आर्थिक निकाल इंडस्ट्रीज एएस नियमांनुसार तयार केले गेले आहेल आणि लेखापरीक्षण समितीने त्याचा आढावा घेतला आहे व स्याची शिफारस केली आहे आणि ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी आलेल्या बैक्कीस संघालक मंडळाने आणि कंपनीच्या बैचानिक लेखा परीक्षकांना मान्यता दिली गेली

२०२३ राजी झालत्या वरकारा संघालक भडळान आण कपनाध्या वधानक राज्य प्रसाधकाना मान्यता विचा नता आहे. कंपनीने तपशीक्षाया शेरवापसीक्षात आर्थिक निकालासाठी लेश्वपपीक्षण आह्याल प्रवान केला आहे वर SEBI (नियमन आणि इंतर प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ ध्या कायदा नियम ३३ व्या नियमानुस्वार स्टॉक एक्सचेंजमध्ये टाखल केलेल्या तिमाही/वार्षिक विचीय निकालांच्या विस्तृत स्वकंपाचा एक जतास आहे. तिमाही/वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण रमक्य स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइंटवर आणि सूचीबद्ध घटकांवर उपलब्ध आहे. www.bhil.co.in

ब्ल्यू होरायझनं इन्व्हेस्टमेंट लिमिटेड करिता स्वाक्षरी/-

## NAGPUR MUNICIPAL CORPORATION **PUBLIC NOTICE**

In pursuance of the order dated on 6th November 2023 passed by Hon'ble Bombay High Court, Mumbai in Suo Motu Public Interest Litigation no. 03 of 2023 and the direction issued by the State Government in pursuance thereof, I, Dr. Abhijeet Chaudhari, Municipal Commissioner and Administrator, Nagpur Municipal Corporation, is hereby making a public appeal to all the citizens of the Nagpur city to strictly comply with following directions:

- No burning of any waste, including solid waste is permitted in
- Emission from vehicles should be in accordance with the provisions of motor vehicle Act, 1988 and the rules framed thereunder.
- Bursting of firecrackers is permitted between 07.00 p.m. to 10.00
- There should be metal sheets of sufficient height around construction sites to ensure that dust from the construction sites shall not be spread over.

Stands in fio World Jekn Cach, Most THE MONTHLY orid Plaza

व्यावसायिक

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च आणि उच्च न्यायालय व

सल्लागार

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची

सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून

इतर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये शासनास कायदेशीर बाबीसंदर्भात सल्ला देण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात निवृत्त न्यायमर्ती मारोती गायकवाड, निवृत्त